



Date: 18th December, 2024

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Fax: 022-26598237/38

BSE Limited

Corporate Relationship Department 1st Floor, New Trading Ring, PJ Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 Fax: 022-22722061/41/39/37

Company Code: CINELINE (NSE) / 532807(BSE)

Subject: Newspaper Advertisement – Notice of Extra-Ordinary General Meeting through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") and Remote E-voting facility

Dear Sirs,

Please find attached herewith copies of newspaper advertisements published in the Business Standard (English Language) and Navshakti (Marathi Language) on December 18, 2024, intimating that the Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the Company will be held on Wednesday, January 8, 2025 at 11.00 a.m. through VC/OAM facility and information regarding e-voting for the EGM of the Company in terms of Section 108 of the Companies Act, 2013 (as amended) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulations 30, 44 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above information will also be available on the website of the Company at <u>www.moviemax.co.in</u>

Kindly take the intimation on record.

Thanking You,

Yours truly, For Cineline India Limited

Rasesh Kanakia Director DIN : 00015857

Cineline India Limited

2nd Floor, A & B wing, Vilco Centre, Subhash Road, Opp Garware, Vile Parle (E), Mumbai- 400057 (India). Tel.: +91-22-67266688, Email: investor@cineline.co.in, Corporate Identity Number (CIN): L92142MH2002PLC135964; www.moviemax.co.in

IBA seeks training sessions by CBI to tackle bank fraud

New Delhi, 17 Decembe

20

he Indian Banking Association (IBA) has suggested to the finance ministry to direct public sector banks (PSBs) to organise regular training sessions by the Central Bureau of Investigation (CBI) for bankers to enhance vigilance and prevent fraud.

We have seen a surge in frauds in recent times. For better coordination and to give more knowledge to the bankers to handle fraud-related situations, IBA has suggested to the finance ministry that PSBs may hold capacity-building sessions with CBI officials. Banks, on an individual basis, should invite CBI officials for some sessions," a senior IBA official said.

The official also added that banks should establish a robust mechanism for the empanelment and de-empanelment of third-party agencies, particularly rating agencies, to ensure transparency, accountability, and reliability

"This process should include clear criteria such as the agency's track record, methodology, regulatory compliance, and perfor-

that oversees India's retail pay-

ment systems - has issued an

advisory outlining steps to pro-

It has asked citizens to identify

tect users against such scams.

AJINKYA KAWALE

bank details.

Mumbai, 17 December



mance history," the official

added. The number of frauds in

the banking sector increased

over four times in the past five

years to 36,075. However, the

amount involved came down sig-

nificantly to about ₹14,000 crore

in FY24 from over ₹1.85 trillion

(RBI), in its latest annual report,

said over the last three years,

while private banks reported

maximum number of frauds,

PSBs continued to contribute

most to the fraud amount. The

number of frauds have predom-

inantly been witnessed through

digital payments (card or inter-

net), rising from 2,677 in FY20 to

Digital scams: NPCI lists 'tricks' to watch out for

The Reserve Bank of India

TRACKING LOSS The number of frauds in the

banking sector increased over four times in the past five years to 36,075 The amount involved came

down from ₹1.85 trillion in FY20 to ₹14,000 crore in FY24 Digital payment frauds rose to 29,082 in FY24 from 2,677 in FY20

29.082 in FY24.

In terms of value, frauds have been reported primarily in the loan portfolio, which has witnessed a gradual decline to ₹11,772 crore in FY24 from ₹1.81 trillion in FY20. About 89 per cent of the frauds reported in 2023-24 by value occurred in previous financial years.

An official document, reviewed by Business Standard, showed that 1,078 cases of registration of FIR by CBI are pending. It further added that 868 complaints are pending from more than 24 months for FIR registration.

Earlier this month, the finance ministry held a meeting

with PSB officials, other ministries, and investigative agencies, including the CBI, to discuss measures for expediting investigations into bank frauds. The ministry emphasised the need for enhanced cooperation between departments and agencies, which is expected to help resolve stressed banking assets more effectively.

The finance ministry further highlighted that frauds perpetrated by PSB staff have increased in recent months. From April, 2020, to September, 2024, there were 1.810 such incidents, involving ₹1,820.74 crore. Under the RBI's Master Direction on Fraud Classification and Reporting, banks are required to report cases involving their own employees to the CBI or local police if fraud is suspected.

"Other operational issues related to filing of complaints with CBI in bank fraud cases, regular review of investigation and support required by CBI during investigation was also discussed. It was observed that regular discussion between bankers and CBI will bring in operational efficiencies in the investigation of bank fraud cases," said the finance ministry statement.

Four of 10 in rural, semi-urban India prefer UPI: Report

AJ INKYA KAWALE Mumbai, 17 December

Only about four out of ten users in rural and semiurban India have the country's real-time payments system, Unified Payments Interface (UPI), as a preferred mode of transaction, with about two only preferring cash, according to a joint report by EY and CII.

However, UPI is the most favoured mode of financial transactions in such regions.

transact using the payments ecosystem, either transacting to peers (peerto-peer) or merchants (peer-to-merchant).

On an average, the National Payments Corporation of India (NPCI)

has recorded over 14.13 billion transactions per month

about 11 per cent of respondents polled in its survev did not prefer UPI as a mode of payment in rural and semi-LIPI urban geographies in the country. The survey polled

in 2024

1.033 respondents, out of which 73 per cent were from Over 400 million users rural areas and 22 per cent consulting head, EY India.

were women. The sample included users from geographies such as Delhi, Tamil Nadu, Karnataka, Maharashtra, West Bengal, Uttar Pradesh, Bihar and North East. "Our report's findings

suggest a fertile ground for of smartphones and affordfinancial institutions to introduce innovative saving According to the report, and investment solutions, particularly in rural and

semi-urban India, where there is inclination to learn about financial manage-

ment," said Saurabh Chandra, senior partner & Financial

Services (Domestic) On an average, about 94

per cent of Indians have access to a smartphone, signalling strong penetration of devices and potential to expand the footprint of digital transactions.

Despite strong adoption

able telecom coverage, more than 86 per cent of bank account holders in rural and semi-urban India prefer visiting branches highlighting reliance on traditional banking channels. When it comes to credit. 60 per cent rely on formal banking channels.

"The ecosystem should leverage artificial intelligence (AI) and advanced automation to provide personalized, accessible and

secure financial services. By clearly outlining each participant's role in this system and motivating their involvement through gamification and measurable goals, a sustainable financial inclusion model can be built," the report said

Data breach, regulatory uncertainty hurdles in AI implementation: Deloitte

AJ INKYA KAWALE Mumbai, 17 December

As Indian companies implement artificial intelligence (AI) in systems and processes, cyberattacks, data breaches and regulatory uncertainty about the new technology have become a concern, according to a survey

AI deployment in Indian companies faces challenges like insufficient understanding of the technology, concerns about regulations, and legal and ethical risks, said a report by Deloitte Access Economics and Deloitte's AI Institute.

The survey polled 102 respondents in India across roles such as chief risk officers, chief compliance officers and data officers in public, private and not-for-profit sectors in industries that included finance, education, health and technology. In the rest of South Asia, it polled 797 participants in key roles of organisations.

*Effective AI governance is not just about regulation or compliance. It is about fostering innovation while

Last date for

submission of Bid

08.01.2025

BROAD VIEW

Major challenges: Cyberattacks, data breaches, and regulatory uncertainty

Requirements: Clear identified roles accountable for AI standards, followed by broadly understood principles and policies

Scope: 60 per cent of the global workforce possess skills needed to use AI solutions ethically and legally

ensuring accountability and transparency and, therefore, demands a shift to proactive risk management. The encouraging focus on workforce readiness reflects a critical step forward, but the journey requires continuous upskilling and cross-functional collaboration," said Jayant Saran, Partner, Deloitte India.

The report said that despite uncertainty around regulations, 60 per cent of the global workforce in organisations possess skills needed to use AI solutions ethically and legally.

The focus on security vulnerabili-

ties comes as the global average cost of data breaches has reached nearly \$5 million in 2024, a 10 per cent increase from the previous year.

Supporting AI governance in companies in Asia Pacific would entail clear identified roles accountable for AI standards, followed by broadly understood principles and policies.

However, in this region, more than half of AI policies lacked timelines for implementation of associated governance goals. People and skills continue to remain a challenge for organisations implementing AI.

NTA to be restructured, will only focus on higher edu entrance exams

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 17 December

The NTA will not conduct any recruitment exams from 2025. instead will only focus on higher education entrance tests

in FY20.

With incidents of online frauds, including 'digital arrests' on the alleged government officials rise, the National Payments Corporation of India (NPCI) -

> Attempts to coerce individuals to divulge sensitive bank details

such scams based on themes such as unexpected calls from name (from involvement in an alleged government officials, a fear-induced language from peralleged crime)', 'assisting with the petrators, and attempts to coerce investigation', or 'refundable individuals to divulge sensitive security deposit/escrow account' might be used by scammers to

"Terms like 'clearing your persuade you into transferring

money to specified bank accounts or UPI IDs," the NPCI said in a note.

It added that authentic government officials or law enforcement agencies (LEAs) will never ask for money or investigate cases on phone or video calls.

A digital arrest refers to scams where fraudsters pretend to be law enforcement officials who trick victims into sending money or sharing personal information. These scamsters pretend to file fake cases against victims or their family members and initiate communication via digital channels such as video calls over Skype or WhatsApp, among others

OTT platforms

warned against

drug promotion

The government has cau-

tioned OTT platforms of further regulatory scrutiny if

they are found streaming

content that inadvertently

promotes, glamorises, or glo-

rifies the use of drugs

through the main protago-

nist and other actors without

disclaimers or user warnings.

Users should report suspicious numbers and accounts to the National Cybercrime Helpline by dialling 1930. The NPCI has urged users to document interactions by saving screenshots and messages which can help LEAs during investiga-

The advisory comes as people continue to lose money to digital frauds

Indians have lost ₹485 crore to frauds on the Unified Payments Interface (UPI) across 632,000 reported incidents during the ongoing financial year 2024-25 (FY25) until September, according to data from the Ministry of Finance.



Registered Office: 2nd Floor A&B Wing, Vilco Centre, Subhash Boad, Opp, Gapware, Vile Parle (Fast) Mumbai City, Maharashtra – 400,057 India CIN: L92142MH2002PLC135964 Email: investor@cineline.co.in Website: www.moviemax.co.in Tel. No. 91-22-6726668

NOTICE OF THE EXTRA ORDINARY MEETING ("EGM"), REMOTE E-VOTING FACILITY AND CUT OFF DATE

Notice is hereby given that the EGM of the shareholders of Cineline India Limited (the "Company") will be held on Wednesday, 8th January, 2025 at 11:00 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Exchange Board of India ("SEBI") in this regard without physical presence of the Shareholders at a common venue to transact the business as set forth in the Notice for the EGM.

The Company has sent the Notice of the EGM containing the special business together with the statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013 (the Act) by email on 16th December 2024, to all shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participants as on Friday, 6th December 2024. Shareholders may note that the Notice of the EGM, instructions for remote e-voting and participation in the EGM through VC / OAVM are also made available on the website of the Company at www.moviemax.co.in and websites of the stock exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com Pursuant to Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and

KEEP AN EYE ON

Unexpected calls from

Afear-induced language from perpetrators

Union Education Minister Dharmendra Pradhan announced on Tuesday.

The agency will be restructured next year and new posts are being created, he added.

The move is part of examination reforms based on the the NTA will be restructured recommendations of a highlevel panel set up earlier this year following alleged leaks in the National Eligibility-cum-Entrance Test (NEET) medical entrance exam and a series of suspected leaks and other

glitches. also in conversation with the dling end-to-end operations health ministry on conducting of tests. NEET in the traditional penand-paper mode or switch to conduct entrance examinaa Computer Based Test (CBT).

"The National Testing Agency (NTA) will be limited to conducting only entrance of the NTA is augmented," the exams for higher education panel said in its report. and not conduct any recruitment exams from next year," Pradhan told reporters.

UG) would continue to be held once a year.



Union Education Minister Dharmendra Pradhan said next year

The high-level panel headed by former Indian Space Research Organisation (ISRO) chief R Radhakrishnan noted cancellations of others due to that the NTA outstretched itself to accommodate diverse requests from many test The education ministry is indenting agencies for han-

> "The NTA should primarily tions. Enhancing its scope for other examinations may be considered after the capacity

He clarified that the cals, headed at the director lev-Common University Entrance el. The verticals will be related Test - Undergraduate (CUET- to technology, products and operations, test security and surveillance.



Use tech to drive

Suggesting restructuring of the NTA, the committee recommended 10 specific verti-



progress: Jeet Adani



India cannot stay out of global technological race and should build capabilities that will keep it at the top while remaining vigilant against its misuse, said Jeet Adani, Director, Adani Airport Holdings. Speaking at IIT Bombay's Techfest 2024. Adani, the 27-year old vounger son of infrastructure magnate Gautam Adani, said the future of technology is both scary and exciting. PTI



www.bankofbaroda.in under Tenders section and GeM portal. Bidders must refer the same before final submission of the proposal.

Details are available on Bank's website: www.bankofbaroda.in

"Addendum", if any, shall be published on Bank's website

) बैंक ऑफ़ बड़ौदा

Bank of Baroda

INFORMATION TECHNOLOGY DEPARTMENT

BARODA SUN TOWER, MUMBAI

TENDER NOTICI

Bank of Baroda invites proposals for following:

RFP for Supply, Installation &

Maintenance of CTS Scanners

under Tenders section, CPPP and GeM Portal.

Tender Name

Place: Mumbai Date: 18.12.2024

www.bankofbaroda.in

Sr.

No.

5/24 Chief Technology Officer

G Tube Investments of India Limited 🎲

(CIN: L35100TN2008PLC069496) Registered Office: "Chola Crest" C 54-55 & Super B-4 Thiru-Vi-Ka Industrial Estate, Guindy, Chennai 600 032 Website: www.tiindia.com, E-mail id: investorservices@tii.murugappa.com Phone: 044-42177770-5

NOTICE TO SHAREHOLDERS Transfer of Unclaimed Dividend amount and Equity Shares of Tube Investments of India Limited ("the Company") to Investor Education and Protection Fund (IEPF) Account

Notice is hereby given pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act') and rules thereunder read with the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('the Rules'), notified by the Ministry of Corporate Affairs (MCA).

As per the above provisions, all shares in respect of which dividends have not been paid or claimed for seven consecutive years or more are required to be transferred to the demat account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. In respect of the Interim Dividend declared for the financial year 2017-18, the due date fo determining transfer of the unpaid dividends and shares is 20th March 2025. Individual communication is being sent to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority at the latest available address advising them to claim their dividends expeditiously.

Details of shareholders including the name, folio number/DP id/Client id and equity shares due for transfer to IEPF Authority are available on the Company's website at https://tiindia.com/ for verification by the concerned shareholders. In case, the Company, KFin Technologies Limited ('the RTA') does not receive the requisite documents on or before 27th February 2025, the Company shall, in compliance with the requirements of the Rules, transfer the dividends and underlying shares to the IEPF Authority, as per the procedure stipulated in Rules, without any further notice.

Shareholders may note that both unclaimed dividends and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed by them from the IEPF Authority after following the due procedure prescribed in the Rules.

For further information / clarification, concerned shareholders may contact the RTA at the following address:

KFin Technologies Limited (Unit: Tube Investments of India Limited) Selenium Tower "B" Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 Tel: 040-6716 1616 / 1560, Toll Free No.: 1800-309-4001, Fax No: 040-2342 0814 Email: einward.ris@kfintech.com; Website: www.kfintech.com or ris.kfintech.com

Shareholders holding securities in physical form are requested to have their holdings ematerialised at the earliest.

Further, Shareholders are requested to update their KYC details with the RTA Depository Participant.

For TUBE INVESTMENTS OF INDIA LIMITED

Place : Chennai Date : 18th December 2024

e Board of India (Listi amended from time to time, and the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide remote e-voting facility to all its members to cast their vote electronically on all resolutions as set forth in the Notice of the EGM through the electronic voting system platform (remote e-Voting) provided by Link Intime India Private Limited ("LIIPL"). All the members are informed that:

- The cut-off date for determining the eligibility of Members to vote is Tuesday, 31st December 2024;
- ersons whose names are recorded in the register of members/ beneficial owners as on the cut-off date shall be entitled to vote using the remote voting facility or at the EGM;
- e-voting facility or at the ELM;
 3. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of the EGM and holds shares as on the cut-off date for E-voting i.e. 31st December 2024, may obtain the login ID and password by sending a request at enotices@inkintime.co.in. However, if such shareholder is already registered with LIPL for remote e-Voting the error the existing User ID and Password can be used for cashing the vote.
 The remote e-voting shall remain open for a period of 4 days commencing from 4th January 2025, 9.00 A.M to 7th January 2025, 5.00 P.M (both days in the remote existing the vote.

- Inclusive); 5. Remote e-voting shall not be allowed beyond 05:00 P.M. on 7th January 2025. The remote e-voting module will be disabled by LIIPL after 05:00 P.M. IST on 7th January 2025 and once the vote on the resolution is cast by a member, he / she shall not be allowed to change it subsequently; 6. Only those Members' shareholders, who will be present in the EGM through VC/0AVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting, shall be cipilole to vote through e-Voting system provided during the EGM and remain open till 15 min after the conclusion of EGM. 7. The members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may attend the EGM through VC/0AVM but shall not be entitled to cast their vote accient
- again; 8. The Company has appointed Mr. Dharmesh Zaveri, Proprietor of D.M. Zaveri & Co., Practicing Company Secretaries, Mumbai as the Scrutinizer to scrutinize the e-voting process and voting at the EGM in a fair and transparent manner;

Members will be able to attend the EGM through V C / OAVM or view the live webcast of the same provided by LIIPL at https://instameet.linkintime.co.in In case Members have any queries regarding remote e-Voting / e-Voting during the EGM, they may address the same to enotices@linkintime.co.in or Call +91 (022)49186000.

For Cineline India Limited Sd/ Mr. Rasesh B. Kanakia Executive Director & Chairperson of the Company (DIN: 00015857)

Place : Mumbai Date : 18 December, 2024



ऑयल एण्ड नेचुरल गैस कॉरपोरेशन लिमिटेड Oil and Natural Gas Corporation Ltd.

Regd. Office: Plot No. 5A-5B, Nelson Mandela Marg, Vasant Kunj, New Delhi- 110070 CIN No L74899DL1993GOI054155 | Website: www.ongcindia.com, Email: secretariat@ongc.co.in

NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of shares to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account

NOTICE is hereby given to the Members of Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC/ the Company) whose shares are becoming due to be transferred to the IEPF Account in terms of provisions under Section 124 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder. It may be noted that all the shares in respect of which dividends have not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred to the IEPF Account. Accordingly, the Company has already sent a communication to the Members concerned, whose shares are liable to be transferred to IEPF Authority under the said Rules, to submit their claims for unpaid dividend. The communication has been sent at the registered address available with the Company. Brief particulars of dividend, which would become due for transfer to IEPF account, are as under.

Dividend (Year) Date of declaration		Last date for claiming Dividend	Due for transfer of Shares to the IEPF Account	
1 st Interim Dividend (2017-2018)	28.10.2017	25.12.2024	After 03.01.2025	

The Company has also uploaded on its website, the details of Members whose dividend are lying unclaimed for seven consecutive years and accordingly shares would become due for transfer to IEPF Account and said details may be accessed at https://ongcindia.com/web/eng/details-of-shares-due-for-transfer-to-iepfauthority

Members who have not claimed their dividends for a period of seven consecutive years, can write to the Registrar and Share Transfer Agent, Shri J. K. Singla, Deputy General Manager, Alankit Assignments Limited, 'Alankit House', 4E/2 Jhandewalan Extension, New Delhi-110055, Email: jksingla@alankit.com or Deputy Nodal Officer of the Company: Shri Shashi Bhushan Singh, E-mail: secretariat@ongc.co.in

Since the dividend amount is required to be remitted to the member's bank account, it is requested to furnish a copy of a cancelled cheque of the account in which dividend amount is to be credited. In case the cancelled cheque doesn't bear name of member, a self-attested copy of passbook or the bank statement may please be enclosed.

It may be noted that subsequent to the transfer of shares to IEPF, shares can be claimed along with dividends from the IEPF authority, by following the procedures as prescribed in the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as provided at http://www.iepf.gov.in/IEPFA/refund.html

for Oil and Natural Gas Corporation Ltd.
Sd/-
(Rajni Kant)
Nodal Officer and Company Secretary



New Delhi

Dated : 13.12.2024

S KRITHIKA

COMPANY SECRETARY

mybs.in/tech **GOOGLE RELEASES VEO 2 VIDEO** GENERATION MODEL

Google has introduced Veo 2, an Al video generation model capable of creating videos with improved realism. Built on the model Google introduced earlier this year, Veo 2 can generate videos in 4K resolution and lengths in minutes. It is integrated into Google Labs' VideoFX tool and will expand to YouTube



available to paid subscribers, will now be accessible to all users logged into their ChatGPT account across mobile apps and the website.

बैंक ऑफ़ इंडिया Bank of India BOI

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच

(रु. लाखांत) (ई-लिलावाची तारीख - २७.०१.२०२५)

बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, पहिला मजला, २८, एस. व्ही. रोड, अंधेरी (प.), अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई- ४०० ०५८. दूर. क्र.- २६२१०४०६/०७, ईमेल: asset.mnz@bankofindia.co.in

स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिलाव

सिक्यरिटायझेशन ऑण्ड रिकन्टक्शन ऑफ फायनाशिअल ॲसेटस ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतकांन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: खालील कर्जदार आणि हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या मिळकती या बँक ऑफ इंडिया (तारण धनको) कडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांच अन्ययिक/प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या संबंधित कर्जदार आणि हमीदार यांच्याकडून बँक ऑफ इंडियाकडे असलेल्या गहाण/प्रभारित तारण मत्तांसापेक्ष येथे खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे संबंधित थकबाकीच्या वसुलीसाठी 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे ' आणि 'जे काही आहे तेथे आहे' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम पत्येक तारण मत्तेममेर दर्शविण्यात आली आहे. विकी येथे खालील प्रविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत निम्नस्वाक्षरीकारांटारे करण्यात येईल सरफैसी ॲक्ट.२००२ अन्वये ई-लिलाव विक्री सचना नी कर्जदार/हमीदार यांना सूचना

अ. क्र.	खाते/ कर्जवार/ हमीदारांचे नाव	मिळकर्तींचे वर्णन	राखीव किंमत/ इअर रक्कम	किमान बोली वाढ (लाखांत)	थकीत रक्कम (व्याज, दंड व्याज व खर्च वगळुन) (रु. लाखांत)	सीईआरएसएआय सिक्युरिटी इंटरेस्ट/ ॲसेट आयडी	मिळकतीच्या ठिकाणी निरीक्षणाची तारीख/वेळ	संपर्क क्र.
<u></u> ξ.	मे. व्हाईब्रंट फॅब प्रा लि श्री. निर्मल मनुभाई देसाई श्री. हितेश मनुभाई देसाई	श्री. हितेश मनुभाई देसाई यांच्या द्वारे मालकीचा फ्लॅट क्र. ई-८, २रा मजला, ई-विंग, अभिषेक पार्क, सोमेश्वर एनक्लेव्ह जवळ, उधना-मगदछा रोड, सुरत, गुजरात-३९५००७. बिल्टअप क्षेत्र-१७३०.०० ची.फूट. (बैकेसह प्रत्यक्ष कठ्या)	ધછ.૦૦/ ધ.૭૦	ę.oo	१२५७.४७	२००००९६४१७११	१०-०१-२०२५ स. ११:०० ते दु. १२.३०	८३४०४७४२९ ८३४०४७४२९
२.	मे. श्री राजेश्वर वेविंग मिल्स प्रा लि. श्री पुनाराम रुपाराम पटेल श्री. गोपाराम रुपाराम पटेल सौ. मोरीदेवी पुनाराम पटेल	श्री. पूनाराम रूपाराम पटेल यांच्या नावामधील स. क्र. ६२, हि.क. ३(भा.), साईनाथ कंपाऊंड, श्रीओम शिटिंग जवळ गाव खोणी, तालुका भिवंडी, ठाणे. प्लॉट क्षेत्र-१३६४.३० चौ.मी. (बॅकेकडे प्रत्यक्ष कब्जा)	88.00/ 8.80	P.00	१५७९.८४	२००००५०२२९३५	०७–०१–२०२५ स. ११:०० ते दु. १२.३०	८३४०४७४२ <i>९</i> ८३४०४७४२९
Ϋ́.	श्री. अय्याज नूरुद्दीन सयद	श्री. अय्याज नूरूद्दीन सयद यांच्या द्वारे मालकीचा २ बीएचके रहिवासीत एलॅंट क्र. १२०२, १२वा मजला, ईलाइंट टॉवर, प्लॉट क्र. ९बी आणि ९सी, सेक्टर १०, खारधर, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, नवी मुंबई, महाराष्ट्र-४१०२९०. चटरई क्षेत्र: ७७४.०० ची.फूट. (बॅकेसह प्रत्यक्ष कब्जात)	६९.००/ ६.९०	٩.00	६८.८८	२०००१०४५७३११	१३–०१.२०२५ स. १०:०० ते स. ११.३०	'৩९८६००५७२ ८७७७०३९७९
f .	मे. लिओफोर्च्युन इन्फ्राबिल्डकॉन प्रा. लि. फॉर्ड्युन कॅलिप्सो प्रदीप के. स्वामी प्रसाद के. स्वामी धिरेन सी. सावला बसंत डी. भामनिया सितापती चवली	पलॅंट क्र. ३०२, ३रा मजला, एच विंग, ग्रीन हेवन रेसिडेन्सी अशी ज्ञात बिल्डिंग, फॉच्युंन गार्डन जवळ, नविन सल्हें क्र. १, हिस्सा क्र. ५वी/१, २, ५वी/२, गाव-कोप्रोली, तालुका पनवेल, जि. रायगड- ४१०२०६. चटई क्षेत्र-४१८ चौ.फूट, विल्टअप क्षेत्र ५०२ चौ.फूट, टेरेस क्षेत्र-६४५ चौ.फूट, (बॅकेसह प्रत्यक्ष कब्जा)	२०.१०१ २.०१	१.00	ૡ૱૭. ૧ેધ	२०००५५८८८०८	१३.०१.२०२५ दु. १:०० ते दु. ३.००	6631080856
4.	मे. लिओफोर्च्युन इन्फ्राबिल्डकॉन प्रा. लि. फॉर्च्युन सिम्फोनी प्रदीप के.स्वामी	पलॅंट क्र. ३०२, ३रा मजला, ई विंग, फॉच्युंन गार्डन सीएचएसएल मधील लीली अशी ज्ञात इमारत, पनवेल-माथेरान रोड, प्लॉट क्र. ४५२ए, ४४४, ७९७, ७९९, ८००, ७९६ए व ७९८, नवीन सल्हें क्र.१, हिस्सा क्र. ५वी/१, २ आणि ५वी/२, गाव- कोप्रोली, गोस्ट नेरे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड- ४१०२०६ चटई क्षेत्र ३७० ची.फूट बिल्टअप क्षेत्र ४४४ ची.फूट. टेरेस क्षेत्र ४८४ ची.फूट. (बेकेसह प्रत्यक्ष कच्या)	२०.१०१ २.०१	9.00	६४६.४२	२०००६१९२०२४	१३.०१.२०२५ दु. १:०० ते दु. ३.००	538089856 653080500
	प्रदाप क. स्वामी प्रसाद के. स्वामी विसेन सी. सावला वसंत डी. भामनिया सितापती चवली	प्रसार प्रत्य करूता) पहरेंट क्र. 3२९, ३२१ मजला, आय विंग, फॉच्युंन गार्डन सीएचएसएल मधील मेरिगोल्ड अशी ज्ञात इमारत, पनवेल-माथेरान रोड, प्लॉट क्र. ४५ २ए, ४५४, ७९७, ७९९, ८००, ७९६ए व ७९८, नवीन सव्हें क्र.१, हिस्सा क्र. ५वी/१, २ आणि ५वी/२, गाव-कोग्रेली, पोस्ट नेरे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड-४१०२०६ चटई क्षेत्र ३७० ची.फूट विंस्टअप क्षेत्र ४४४ ची.फूट. टेरेस क्षेत्र ९५० ची.फूट.	२१. १०/ २.११	ę.oo	६४६.४२	२०००६१११७६५	१३.०१.२०२५ दु. १:०० ते दु. ३.००	993 600 E 00
ξ.	मॅक्सग्रो ओव्हरसिज लि. (याआधी मॅक्सग्रो ट्रेड सोल्युशन्स लि.) सी. किरण देवी राजेंद्र सराफ (मयत)	सी. रोशनी रास्तू, सराफ यांच्या मालकीचे ऑफिस क्र. २३, २ रा मजला, न्यु भगवान भुवन सीएचएस लि., संग्रुअला स्ट्रीट, मस्झिद बंदर, मुंबई ४०० ००९. मोजमापित क्षेत्र ४०२ ची.फूट, (बैंकेसह प्रत्यक्ष कब्जात)	६२.००/ ६.२०	P.00	२५२७.००	50000 <i>68</i> 60656	१६.०१.२०२५ स. ११.०० ते दु. १:००	693608860 528089856
	सी. रोशनी राहूल सराफ श्री. राजेंद्र प्रसाद सराफ श्री. राहूल राजेंद्र सराफ (मयत)	श्री. राहूल सराफ यांच्या मालकीचे फ्लॅंट क्र. ५/१/सी, नॅचरल हाईट्स, इमारत क्र. ५, १३७- काझी नाझिल इस्लाम एव्ह्रेन्यु, कोलकाता ७०० ०५२. मोजमापित सुपर बिल्ट अप क्षेत्र १३८५ ची.फूट, (बैंकेसह प्रत्यक्ष कठ्जात)	१०६.००/ १०.६०	P.00	२५२७.००	500008869808	१६.०१.२०२५ स. ११.०० ते दु. १:००	693608866 698686866
э.	राधु हिरा गोयल अरविंद गोयल	राधु हिरा गोयल यांच्या नावामधील रहिवासी फ्लॅंट क्र. सी-१५०१, १५वा मजला, सी विंग, अविराही को.ऑप.ही.लि., सृष्टी कॉम्प्लेक्स, सर्व्हे क्र. २४, प्रेम नगर, म्हाडा रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे ४०११०७ चे ईबयुएम. ब्रादर्ड क्षेत्र: ह१७.०० ची.फूट (बँकेसह सांकेतिक कब्जा)	७२.१०१ ७.२१	P.00	६१.००	२०००१०६७८९०९	१७.०१.२०२५ स. ११.०० ते दु. १:००	९९२०११२५३ ९९३७७०६००
٤.	मे. बॉलिवुड ४३५ कॅमेरा प्रोप्रायटर: उमाराणी मुगुळु आणि हरिश मुगुळु (हमीदार)	उमाराणी मुगुलु आणि हरिश मुगुलु यांच्या नावामधील फ्लॅट क्र. बी-५०३, ५वा मजला, बी-विंग, मालाड केशव मॅशन सीएचएसएल., पिपल्स जीम जवळ, एव्हरशाईन नगर, मालाड लिंक रोड लगत, मालाड पश्चिम, मुंबई ४०० ०६४ येथील रहिवासी फ्लॅटचे इंक्युएम. चटई क्षेत्र : ८०५.०० ची,फूट (बँकेसह सांकेतिक कब्जा)	१६०.००/ १६.००	ę.oo	१०१.००	900093988009	१७.०१.२०२५ दु. ३.०० ते दु. ४:३०	९९२०११२५३ ९९३७७०६००
۶.	मेहुल धिरजलाल पारेख आणि सी. योगिनी मेहुल पारेख	प्लरेट क. १०२, १ला मजला, रवी अपार्टमेंट, रवी कैलाश सीएचएसएल., नवग्रह रोड, मुलुंड पूर्व, मुंबई-४०००८१. बीदुए-९०० ची.फूट (बैंकेसह प्रत्यक्ष कडजा) *बिल्डर्सची धकवाकी बोलीदारांद्वारे स्वतंत्रपणे भरायची आहेत.	१५४.००/ १५.४०	P.00	१४५.००	२०००२४६४६२२३	१२.०१.२०२५ स. ११.०० ते दु. १२.३०	665 338 805 606 8 6 8 8 6 6





नोंदणीकृत कार्यालय : २रा मजला, ए आणि बी विंग, विल्को सेंटर, सुभाष रोड, गरवारे समोर, विलेपार्ले (पूर्व), मुंबई शहर, महाराष्ट्र - ४०००५७, भारत सीआयएन: एल ९२१४२एमएच २००२पीएलसी१३५९६४ ईमेल : investor@cineline.co.in वेबसाईट : www.mc max.co.in. द.新.: ९१-२२-६७२६६६८८

विशेष सर्वसाधारण सभा (''ईजीएम''), रिमोट ई-व्होटिंग सुविधा आणि कट ऑफ तारखेची सूचना

सूचना बाद्वारे सूचना देण्यात येथे की, सिनेलाइन इंडिया लिमिटेड (''कंपनी'') च्या मागधारकांची ईजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी एकाच ठिकाणी समासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय सदर संदर्भातील कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑडिलिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय ('एमसीए') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') द्वारे जारी सर्व प्रयोज्य सर्क्युलर्सच्य तरतुर्दीच्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') मार्फत बुधवार, ८ जानेवारी, २०२५ रोजी स. ११.०० वा. घेण येणार आहे

कंपनीने शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२४ रोजी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सर्व सभासदांना १६ डिसेंबर, २०२४ रोजी ईमेलद्वारे कंपनी अधिनियम, २०१ (अधिनियम) च्या कलम १०२ ला अनुसरुन विवरणपत्रासह एकत्रित विशेष कामकाज समाविष्ट ईजीएमची सूचना पाठविली आहे. भागधारकांनी नोंद घ्यावी की, ईजीएमची सूचना ्हीएम मार्फत ईजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती कंपनीची वेबसाईट www.moviemax.co.in वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट् स्मोट ई-व्होटिंग आणि व्हीसी/ओ म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सुध्दा उपलब्ध करून दिली आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्याकलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स, २०१४ च्या नियम, २०, वेळोवेळी सुधारित सिक्युरिटीज औड एक्स्वेंज बोर भारत आधानमा, १९१२ व्यानशन १७२ तथ्य विता ननगव (मनमेट अन्ड अजानानदुर्दन) एता, १९१३ व्या नियम, १९, व्यावक युआरत तिस्पुराय अज एसस्य बाज ऑक इंडिया (तिस्टिंग ऑक्लिगेशन ऑण्ड डिस्वलोजर सिकायसमेटस) रेयुलेशन्स, १९१५ च्या रेयुलेशन ४४ आणि इन्स्टिउयुर ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी सेक्रेटरी स्टेडडे आंत जसर मिटिंग्व ('एसएस - २') ला अनुसरून कंपना लिंक इन्टाइम इंडिया प्रायकेट लिमिटेड ('एलआपआवरीएल') द्वार प्रणाली प्लॅटफॉर्मेद्वर (सिरोट ई-व्होटिंग) मार्फत इंजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करण्यासाठी तिच्या सर्व समासदांना सिमोट ई-व्होटींग सुविधा पुरावल्याचा आनंद होत आहे. सर्व सभासदांना कळविण्यात येते की : १. मतदानासाठी समासदांची पात्रता निरिचत करण्याची कट-ऑफ तारीख आहे शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२४ आहे;

- ज्या व्यक्तींची नावे कटऑफ तारखेस सभासद/लाभकारी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदविलेली आहेत ते रिमोट ई-व्होटिंग सुविधा किंवा ईजीएममध्ये मतदान करण्यासा हकदार राहतील. कोणतीही व्यक्ती. ज्यांनी ईजीएमची सचना पाठवल्यानंतर शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीची सभासद बनली आहे आणि ई-व्होटिंगकरिता कट-ऑफ तारीए
- म्हणजेच ३१ डिसेंबर, २०२४ रोजीस शेअर्स धारण केले आहेत ते enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करु शकते. तथापि जर अशा भागधारकाने रिमोट ई-व्होटिंगसाठी एलआयआवपीएल कडे आधीच नोंदणीकृत केली असेल, तर विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरु शकते
- मोट ई-मतदान ४ जानेवारी, २०२५ स. ९.०० पासून ७ जानेवारी, २०२४, साय. ५.०० वा. (दोन्ही दिवसांसह) पर्यंत सुरु राहणाऱ्या ४ दिवसांकरिता खुले राहील; रिमोट ई-कोटिंगला ७ जानेवारी, २०१४, सार्य, ५,०० वा. नंतर फरवानगी देखात बेणग नाही. सिरोट ई-कोटिंग मॉड्यल एनएसडीएल द्वारे ७ जानेवारी, २०१४, सार्य ५.०० वा. नंतर निश्चित्य केले जाईल आणि ठरावावर सभासदाने एकदा मत दिले की, त्याला/तिला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही;
- फक्त तेच सभासद/भागधारक, जे व्हीसी/ओएव्हीएम सविधेमार्फत ईजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिलेले नाहीत, ते ईजीएमम -व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.
- ईजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सभासद व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राह्र शकतात परंत त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार नाही. र नार के प्रायम के स्थान के प्रायम नार प्रायम स्थान के स्थान के स्थान के स्थान के प्रायम के प्रायम के प्रायम क कंपनी डी.एम. इसी अंड कंपनी चे प्रायदर श्री घोंग इसी प्रॉवेटीमा कंपनी केस्ट्रीत मुंबई हेई –व्होटिंग प्रक्रियेची छाननी करण्यासाठी आणि एजीएमम्घ्ये मतदानाप निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

ा निरुष भाव प्रारंभ के खुला अपना पर गाणा शाम मार्ग हुए ति दुला के गा शाह समाहदांना व्रीसी ओएक्रोफ झे दे प्रीएमला वार्थिता रहू शाम की किंवा एलगभवाषपीएल द्वारे https://instameet.linkintime.co.in वर प्रदान केलेले लाइव्ह वेबकास्ट पार् शकतील. स्मिट ई-व्होटिंग/एबीएममध्ये ई-व्होटिंगबाबत सभासदांना काही शंका असल्यास, ते enoices@linkintime.co.in वर कळवु शकतात किंवा +९१ (०२२) ४९१८६००० वर कॉल करू शकतात.

सिनेलाईन इंडिया लिमिटेड साठी सही/-श्री. रसेश बी. कनाकिय

(डीआयएन : ०००१५८५७)

। संचालक आणि कंपनीचे अध्यक्ष

कार्यकार्र



ठिकाणः मुंबई

तारीख : १८ डिसेंबर, २०२४

CIN: L67100MH1995PLC093797 Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 Tel: (91-22) 41035000 • Fax: (91-22) 25806654 E-mail: reach@iifl.com · Website: www.iifl.com

सोन्याचा दागिन्यांचा लिलावाची सार्वजनिक सूचना

येथे सगळ्या संबंधित ऋणकोंना विशेषत: आणि सर्व सामान्य नागरिकांना, सामान्यपणे असे सुचित करण्यात येते की, आम्ही आयआयएफएल फायनान्स लिमिटेड (''आयआयएफएल'') येथे थकबाकी असलेल्या कर्जदारांच्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव करणार आहोत, यामध्ये वारंवार सचना देखन देखील कर्जाची रक्कम न भरलेल्या किंवा कर्ज खाते सामान्य करू न शकलेल्या ऋणकोंचा समावेश केला गेला आहे. खालील कर्ज खात्यांमध्ये तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा सार्वजनिक लिलाव **दिनांक २०.१२.२०२४ रोजी सकाळी १०.००** वाजल्यापासून जिल्हा केंद्र **ठाणे (प)–वीर सावरकर नगर जीएल – आयआयएफएल फायनान्स लिमिटेड**, दुकान क्रमांक 5, स्नेह बँच, सावरकर नगर, आई माता मंदिराजवळ, ठाणे (प)-400604, येथे होणार आहे. स्थान किंवा तारखेतील कोणताही बदल (जर अत्तल्यास) लिलाव केंद्राकडे प्रदर्शित केला जाईल. कोणत्याही कारणास्तव येथे उल्लेखित तारखेस लिलाव होऊ शकला नाही किंवा त्या दिवशी लिलाव पूर्ण होऊ शकला नाही, तर आयआयएफएलला त्याच अटी व शर्तींवर कोणत्याही पुढील तारखेस उक्त लिलाव आयोजित करण्याचा किंवा पुढे नेण्याचा हक्क आरक्षित आहे. ग्राहकाचा मृत्यू झाला, तर त्या लिलावाशी संबंधित सर्व अटीं नामनिर्देशित व्यक्ती/कायदेशीर वारसाला लागू होतील.

गोल्ड लोन खाता क्रमांक : GL31901457, GL23822034, GL33559056, GL31884978, GL32460416, GL31058057, GL28800142,

GL30639590, GL30626868, GL31789802, GL31797489, GL31072790, GL30609697, GL31833525, GL31832823, GL32535864

GL30675926, GL30684670, GL28139923, GL30596103, GL33832219, GL30572298, GL32279303, GL32281639, GL29194296,

GL30473220, GL30480694, GL25767507, GL30595410, GL23472201, GL31731870, GL30584793, GL30642179, GL32182620, GL30658011, GL32070867, GL34262486, GL31281476, GL30525077, GL31404789, GL29768765, GL31411662, GL29754187 GL32194894, GL32145061, GL32203622, GL32188347, GL32131574, GL32255411, GL32247634, GL30893146, GL31304431 GL30754169, GL31402902, GL30899282, GL32552435, GL32301832, GL32539540, GL30678779, GL33971075, GL32626125 GL29365038, GL32292677, GL31275509, GL31265951, GL32537274, GL32551892, GL32360155, GL32498861, GL32476231 GL30562434, GL32524750, GL28371292, GL32223247, GL32347878, GL32510497, GL24207775, GL32699050, GL30500409, GL32404528, GL30758541, GL30744212, GL33960590, GL32369320, GL32205216, GL33312599, GL33319774, GL29438966 GL30389728, GL32577464, GL32463781, GL30476812, GL30466192, GL32472930, GL32458668, GL30885797, GL32202755

GL33158093, GL30454226, GL32278705, GL32281400, GL32514565, GL31562991, GL32227553, GL28262694, GL27386178

GL32340683, GL32327086, GL30653508, GL32324870, GL30482661, GL30468606, GL32426928, GL30451711, GL24811476

GL30502473, GL34166405, GL30650758, GL25634261, GL30730503, GL30657759, GL29378737, GL29375570, GL32621969 GL32567949, GL32063521, GL30510331, GL30491121, GL32563895, GL29307731, GL33156759, GL22781044, GL32168943

GL32166239, GL31315653, GL31319608, GL31600100, GL31594526, GL30581240, GL30593986, GL32076887, GL32094300,

GL32497827, GL32482593, GL29439228, GL29521123, GL30531839, GL30543392, GL31026119, GL31901809, GL31896147 GL30489993, GL33109931, GL32657676, GL30510052, GL32511138, GL32524854, GL31755334, GL31746304, GL30206134

GL31911010, GL31932756, GL30680008, GL32490372, GL32491912, GL32703681, GL32188504, GL32198798, GL30469361

GL30647551, GL30479193, GL32414594, GL32440547, GL30497946, GL30495727, GL28812147, GL27059171, GL32430473

GL25633763, GL32256994, GL32240393, GL23341936, GL30561188, GL32712398, GL32702052, GL32397999, GL32495240,

GL28472652, GL28401310, GL31674576, GL30472287, GL31669551, GL32424272, GL29197810, GL29200318, GL31933625 GL31887433, GL31911927, GL31902629, GL32603738, GL30143052, GL21802875, GL31446306, GL30158126, GL31438387

GL30640804, GL31433114, GL30394865, GL30398424, GL27141312, GL23280708, GL31051953, GL31070534, GL32581655

GL30683314, GL30668471, GL30643392, GL30658177, GL30745665, GL31878731, GL31872874, GL30592047, GL30598568

GL32455925, GL31442481, GL30407149, GL30420196, GL32380753, GL32411037, GL23266254, GL32439299, GL30698839 GL30700823 GL33818918 GL32422619 GL32052562 GL31798619 GL31795593 GL30046909 GL30059498 GL30499867

GL30498415, GL32543437, GL34069618, GL30493001, GL32963963, GL30510721, GL32438133, GL31290445, GL26430965

GL29055941, GL23775336, GL32190988, GL32196489, GL30186469, GL30181539, GL32052993, GL30625742, GL30620732,

GL32121664, GL32114791, GL31054170, GL24753962, GL30758924, GL32655322, GL30755554, GL31083886, GL31096864

GL23366625, GL28839506, GL32358394, GL32096207, GL32080081, GL32337720, GL32143181, GL32329937, GL32499029 GL32137945, GL32476996, GL32437510, GL32504103, GL32525888, GL32283115, GL32262738, GL31198700, GL31182619

GL32583144 GL32189714 GL32195743 GL32355954 GL32303718 GL32337883 GL32330279 GL21459862 GL28161776

GL30580566, GL30894875, GL30569768, GL31269152, GL32155514, GL30598421, GL30577599, GL29652341, GL32470148,

GL23284952, GL23285011, GL29658139, GL32455787, GL30561716, GL30529543, GL30542546, GL32471618, GL32449127

GL32430606, GL32442925, GL32467315, GL32165242, GL32168186, GL32212439, GL32334491, GL30462096, GL30482107, GL30477580, GL32193900, GL31420424, GL32186714, GL29543766, GL29289394, GL29444308, GL29876905, GL32355980

GL31647361 GL31630129 GL32515288 GL31143680 GL29905682 GL31131395 GL29880015 GL32032345 GL32037948

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, (१) मॉन्टाना

एलिझाबेथ लोबो आणि (२) जॉलिन वॉरेन, मसाबाएली को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. हे सर्व भार. दावे आणि कोणत्याही प्रकारच्या मागण्यांपासन मुक्त येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेला त्यांचा फ्लॅट आणि त्यासंबंधित शेअर्स माझ्या अशीलांना विकण्यास इच्छुक आहेत.

कोणतीही व्यक्ती/हक्कदार समाविष्टित कोणतेही वैयक्तिक, हिंदु अविभाजित कुटुंब, कंपनी, बँक(का) आणि/किंवा वित्तीय संस्था, नॉन-बॅंकिंग वित्तीय संस्था, विश्वस्त, फर्म, सावकार आणि/किंवा कोणतेही अधिकारी यांना फ्लॅट किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भात किंवा विरोधात विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांकन, अदलाबदल, गहाण, प्रभार, अंत्यदान, कुळवहिवाट, परवाना, प्रलंबित वाद, धारणाधिकार, भेट. विश्वस्त, वारसा, ताबा, भाडेपट्टा किंवा भार, उप-कुळवहिवाट, भागिदारी कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचा हकूम किंवा आदेश, कंत्राटे/करार किंवा सदर फ्लॅटच्या मध्ये, वर किंवा त्यावर अन्यकाहीच्या मार्गे कोणतेही दावे, हक्क, नामाधिकार, शेअर, कोणत्याही प्रकारची मागणी असल्यास याद्वारे तसे लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना सदर प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास, तसे दावे जर काही असल्यास त्यांचा कोणताही परिणाम विक्रीवर होणार नाही आणि तसे जर काही असल्यास ते त्यागित समजले जातील.

<u>वरील उल्लेखित परिशिष्ट:</u>

मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील गाव वांद्रे सी, तालुका अंधेरीमधील सी.टी.एस. क्र. सी/४९६ धारक प्लॉटवरील ४०, मॅन्यएल गोन्साल्व्हिस रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०० ०५० येथे स्थित, वसलेल्या, असलेल्या मसाबाएली को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. मधील मसाबाएली ह्या इमारतीच्या ७व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ७२ (आधीचा फ्लॅट क्र. २), मोजमापित ९८५ चौ. फू. (बिल्ट अप) संलग्नित ९१.५४ चौ. मी. त्यासह शेअर प्रमाणपत्र क्र. १३ द्वारे प्रस्तावित विभिन्न क्र. ६१ ते ६५ (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु. ५०/- चे ५ शेअर्स

मुंबई, सदर दिनांक १७ डिसेंबर, २०२४. ॲड. स्वानंद तरडे कार्यालय क्र. ७०७, ७वा मजला, ओम वैकुंठ, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई ४०० ०७१ ई-मेल: swanandtarde@gmail.com

मुंबई येथील लघु वाद

न्यायालयाच्या न्यायालयातील आर.ए.ई. वाद क्र. ३६८ सन २०१८ श्रीमती मिना लक्ष्मण भागचंदानी मसरानी मॅन्शनचे जमीन मालक वय ६८ ज्यांचे कार्यालय आहे – १४१२, १४ वा मजला. दलामल टॉवर नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. १ए. श्री. सचिन हरेश भागचंदानी

तर्फे पीओए होल्डर, श्री. हरेश भागचंदानी प्रौढ, भारतीय रहिवासी, राहणार - २२१/ए, मेकर टॉवर्स, जी. डी. सोमानी मार्ग, कफ परेड, कोलाबा, मुंबई - ४००००५.

>वादी विरुद्ध

१. विष्णु शंकर सावंत

मुंबई - ४०००७०.

१ए. मधुसुदन शंकर सावंत

(वगळले)मयत) वय : माहीत नाही, पेशा : माहिती नाही. राहणार - मसरानी मॅन्शन, खोली क्र. ११ व १२, बिल्डिंग क्र. १ हलाव पूल रोड, कुर्ला (पश्चिम),

वय : माहिती नाही, पेशा : माहिती

नाही, राहणार - खोली क्र. ११ व

१२, बिल्डिंग क्र. १, हलाव पूल रोड,

कुर्ला पश्चिम, मुंबई - ४०००७०.

१बी. विष्णू शंकर सावंत यांचे अज्ञात

कायदेशीर वारस, वय : माहीत नाही,

शेवटचा ज्ञात पत्ता : राहणार खोली क्र. ११ व १२ बिल्डिंग क्र. १, हलाव पूल

मुंबई, बुधवार, १८ डिसेंबर २०२४

भाष्रवे दरम्यान वेबसाईट https://BAANKNET.com मार्फत ०२५ रोजी स. ११.०० 20.0 ई-लिलाव बोली प्रपत्र उद्धोषणा, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सामान्य अटी आणि शर्ती वेबसाईट https://www.bankofindia.co.in मध्ये उपलब्ध आहेत.

बोलीदार https://BAANKNET.com ला भेट देऊ शकतात, जेथे बोलीदारांसाठी ''मार्गदर्शक तत्वे'' एज्युकेशनल व्हिडिओसह उपलब्ध आहेत. बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्य आहेत: -

टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वाफरन नोंदणीकृत ई लिलाव पोर्टल https://BAANKNET.com वर नोंदणी करायची आहे. (स्टेप बाय स्टेप प्रक्रीया वर्णन पीडीएफ (बायर मॅन्युअल) पेजच्या खाली हेल्प ऑप्शन अन्वये होम पेज मध्ये डाऊनलोड करीता उपलब्ध आहे.)

टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई–लिलाव सेवा पुरवठादारांकडन पडताळणी करण्यात येईल (२ कामकाजाचे दिवस लाग शकतात).

टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चलान वापरून एनईएफटी वापरुन फंडाचे ऑनलाईन/ऑफलाईन ट्रान्सफर करणे टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या तारखेपूर्वी पुरसा आधी बोलीदारांनी पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि बोली मार्गदर्शनासाठी बोलीदार https://BAANKNET.com ला भेट देऊ शकतात.

BAANKNET चा हेल्पलाईन तपशील/संपर्क व्यक्ती तपशील:

नाव	टीम	क्रमांक	ई–मेल आयडी
हेल्पडेस्क क्रमांक	पीएसबी अलायन्स	65555550	support.ebkray@psballiance.com
			support.ebkray@procure247.com
धर्मेश अशेर	पीएसबी अलायन्स	2829999282	avp.projectmanager2@psballiance.com
सुधिर पांचाळ	आय सोसिंग टेक्नॉलॉजी	८९६०२०५०५९	sudhir@procure247.com
श्री. अनुराग	एजीएम, एचओ रिकव्हरी	099-5555890	Anuraag.0@bankofindia.co.in
		2809938888	
श्री. अनिकेत पांडव	एचओ रिकव्हरी	8660855909	Aniket.Pandav@bankofindia.co.in
		077-66628420	
श्री. पुरूषोत्तम	एचओ रिकव्हरी	077-88828948	Purushottam.Motegaonkar@bankofindia.co.in
		98E969X333	

इच्छुक बोलीदारांनी वैध इमेल पत्ता धारण केलेला पाहिजे. तपशिल आणि चौकशी करिता कृपया BAANKN हेल्पडेस्क क्र. ८२९१२२०२२०, हेल्पलाईन ईमेल आयडी support.BAANKNET@psballiance.com आणि support.ebkray@procure247.com येथे संपर्क करावा.

- प्राधिकत अधिकाऱ्यांचे चागले ज्ञान आणि माहितीनसार मिळकत/ तींवर बोजा नाही. तथापि इच्छक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीला बाधक दावे/हक्क/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकत/तींचे हक्क, बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलावाची जाहिरात ही काही बँकेचे सादरीकरण किंवा वचन मानण्यात येऊ नये. मिळकत बँकेला जात किंवा अज्ञात विद्यमान आणि भविष्यातील बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकवाकीकरिता जवाबदार राहणार नाही. विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकत/तींच्या संदर्भात ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत.
- इसारा अनामत रक्कम (इअर) ऑनलाईन बोली सादर करण्यापूर्वी https://BAANKNET.com पोर्टल मध्ये नमूद आणि मार्गदर्शनानुसार बँक खात्यामध्ये आरटीजीएस/ एनईएफटी/फंड टान्सफरमार्फत जम करणे आवश्यक आहे
- केवायसी दस्तावेज म्हणजे १.ओळखीचा पुरावा (केवायसी) म्हणजेच व्होटर आयडी कार्ड/ड्रायल्हिंग लायसन्स/पासपोर्ट इ. २. पत्रव्यवहाराकरिता विद्यमान पत्त्याचा पुरावा, ३. बोलीदाराचे पॅनकार्ड ४ बोलीदारांचा वैध ई-मेल आयडी/संपर्क क्रमांक इ
- निरीक्षणाची तारीख वरील नमद संपर्क क्रमांकावर पूर्व वेळ ठरवन नमद केलेल्या वेळी वरील कोष्टकात नमद नसार राहील.
- संभाव्य बोलीदार https://BAANKNET.com पोर्टल यांचेकडून ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात
- बोलीदारांनी योग्य तपशिलासह विहित प्रपत्रात फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारे मिळकतीकरिता बोली सादर करणे आवश्यक आहे.
- बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजून घेतल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्यावर बंधनकारक राहतील.
- बोली मूल्य आरक्षित मूल्यापेक्षा जास्त असावे आणि बोलीदार त्यांचा पुढील प्रस्ताव रु. ५ करोड पर्यंत राखीव किमतीकरीता रु. १.०० लाख (रुपये एक लाख)/ रु. ५ करोड रु. ९ करोड पर्यंत राखीव किंमतीकरीता रु. ५.०० लाख (रु. पाच लाख)/ आणि रु. ९ करोड पर्यंत राखीव किंमतीकरीता १०.०० लाख (रु. दहा लाख) च्या पटीत वाढवू शकतात.
- बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीबाबत त्यांचे समाधान आणि निरीक्षण करणे ही इच्छुक बोलीदाराची जबाबदारी राहील.
- ११. यशस्वी बोलीदाराची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदाराची इसर ई-लिलाव विक्री प्रक्रिया संपल्यावर परत करण्यात येईल
- १२. इसारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज देय नाही. यशस्वी बोलीदाराने त्याच दिवशी 🛛 किंवा जास्तीत जास्त पुढील दिवशी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बोली किंमत स्वीकारल्यानंतर त्वरित अगोदर जमा केलेल्य (इअरसह) खरेदी रकमेच्या २५% आणि विक्री किंमतीची उर्वारत विक्रीपासून १५ दिवसात वा पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव बैंकेच्या निश्चितीअधीन राहील. कुठल्याही टण्यावर यशस्वी बोलीदाराने रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास अगोदर जमा केलेले सर्व पैसे जप्त करण्यात येतील आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल आणि कसूरवार बोलीदाराचा मिळकत/रकमेच्या संदर्भात दावा/हक्क राहणार नाही.
- १३, संभाव्य पात्र बोलीदार ई- लिलाबाच्या तारखेपूर्वी https://BAANKNET.com पोर्टल कडन ई-लिलाबाबरील ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात. प्राधिकत अधिकारी किंवा बाँक हे इंग्रनेन नेज्वक पॉक्लेम/बीउ जाणे किंवा कोणत्याही तात्रिक अडचणी इ. करिता जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मिक घटना टाळण्यासाठी बोलीदाराना ई-लिलाब प्रक्रियेत यशस्वीरित्या सहभागी होण्यासाठी तात्रिकदृष्ट्या योग्य उपकरणे पॉवर बॅकअपची खात्री करण्याची विनंती करण्यात येत आहे
- १४. खरेदीदार मिळकतीच्या संदर्भात सरकारकडे देय सर्व वैधानिक देव, कर आणि दर आणि देणे दोन्ही वर्तमान आणि भविष्यातील समाविष्ट विक्री प्रमाणपत्र / नोंदणी/प्रभार समाविष्ट मुद्रांक शुल्क सोसावे लागेल.
- १५. खरेदीदारांनी प्रयोज्य टीडीएस समाविष्ट इतर सांविधानिक थकीत, नोंदणीकृत प्रभार, स्टॅम्प ड्युटी इ. सोसावे लागेल.
- १६. उच्चतम प्रस्ताव स्वीकारणे प्राधिकृत अधिकारी/बँकेवर बंधनकारक नाही आणि त्यांना कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी ई-लिलाव तहकूब/पुढे ढकलणे/रद करणे किंवा लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढून घेण्याचे सर्वस्वी हक्क आणि स्वेच्छा निर्णय राहतील.
- १७. विक्री प्रमाणपत्र फक्त खरेदीदार/अर्जदाराच्या नावे जारी करण्यात येईल आणि कोणत्याही अन्य नावाने जारी करण्यात येणार नाही.
- १८. विक्री सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रमशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲकट २००२ अंतर्गत विहित नियम/अटीच्या अधीन राहील. विक्रीच्या अटी आणि शर्तीवर पढील चौकशी तपशील काही असल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावरुन प्राप्त करता येईल.
- १९. कोणीही सहभागी होणाऱ्यांनी स्वतःची नोंदणी केल्यानंतर इअर जमा केली आहे आणि त्यानंतर त्यांची ई–बोली सादर केली नाही तर ते https://BAANKNET.com पोर्टल मध्ये विनिर्दिष्ट पद्धती मार्फत बोली रक्कम राखून ठेवू शकतात.
- २०. प्रयोज्य असेल तेथे जीएसटी यशस्वी बोलीदाराने भरायचा आहे.

कर्जदार/हमीदारांसाठी विक्री सूचना

निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असल्याने, ही विक्री सूचना जारी करण्याचे व सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम ह्यांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बँकेने मंजूर केलेल्या कर्जाच्या संबंधात व्याज आणि खर्च व आकार इ सह धकीत रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्यये बँकेने तुम्हा सर्वांना एक मागणी सूचना जारी केली. ६० दिवस संपूनही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकत अधिकाऱ्यांनी कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारण मत्तांचा कव्जा घेतला. तुम्हाला याद्वारे सचना देण्यात येते की, विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी बरील स्वकम तुम्ही प्रदान करावी, कसूर केल्यास, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिक्षक थकवाकी काही राहिल्यास व्याज व खर्चासह तुमच्याकडून वसूल केली जाईल कृपया ध्यानात ठेवावे की, मागणी सूचना, कब्जा घेणे, मूल्यांकन आणि विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नस्याक्षरीकार रोकड करतील त्या विक्री रकमेतून वजा केले जातील आणि विक्री किंमतीपैकी उर्वरित स्कम तुमच्या वरील दायित्वांत वर्ग केली जाईल. इसारा स्कम जमा करण्यासहित त्याच्या अटी आणि शर्तींवर होणाऱ्या लिलावात सहभागी होण्याची मोकळीक तुम्हाला आहे. सही/-

-	सही/-
दिनांक : १८.१२.२०२४	बँक ऑफ इंडिया
ठिकाण : मुंबई	प्राधिकृत अधिकारी

GI 32233923 GI 30472182 GI 23460345 GI 30759840 GI 30747424 GI 32620484 GI 33805225 GI 32253595 GI 27295864 GL32234488, GL30759349, GL31739521, GL31447421, GL31440760, GL31757142, GL32283370, GL32263259, GL29754349, GL32581229, GL30537642, GL30551691, GL24298242, GL30688897, GL30713321, GL31539768, GL32354231, GL30023322, GL32061260, GL30692129, GL32308830, GL32301520, GL32301903, GL30197722, GL30707450, GL30209319, GL31390639 GL31387550, GL30550011, GL32559626, GL28379189, GL28402593, GL30455037, GL30483094, GL32241502, GL31792502, GL31289192, GL32451210, GL30592719, GL30594026, GL29791465, GL29791014, GL32196974, GL32143850, GL32139066 GL32181747, GL30668951, GL30672291, GL30476970, GL30684006, GL31273443, GL31270598, GL33204316, GL30586271 GL32310665, GL30596134, GL23455408, GL34274941, GL30908147, GL32294366, GL29423590, GL31597300, GL31601834, GL29756336, GL29769256, GL31842672, GL29830267, GL30643912, GL30658258, GL32576040, GL27358539, GL29275433 GL29357174, GL22492302, GL29379053, GL31875206, GL31855181, GL31790972, GL31797738, GL30737695, GL28545940, GL32352585, GL32410809, GL32410791, GL25737282, GL32393628, GL32395271, GL34237415, GL24231937, GL32398912, GL32435755, GL31650054, GL32306820, GL31513821, GL32862461, GL30523813, GL30541277, GL31634719, GL32306826, GL31498619, GL30611806, GL32458127, GL31290524, GL32470671, GL29188401, GL33397179, GL33393474, GL32230647, GL32207841. GL30626430. GL30750270. GL30607657. GL32737054. GL30624149. GL30623070. GL29655634. GL31116930 GL30746892 GL32409871 GL32391106 GL31433257 GL29829541 GL33205119 GL25719355 GL29763582 GL31148623 GL31170683, GL30693595, GL30715470, GL31354932, GL32168964, GL32166293, GL32407954, GL32379314, GL32532489, GL32550644, GL30732722, GL32466740, GL28244507, GL28361517, GL28221049, GL32266377, GL30663628, GL30682336, GL32284921, GL31138213, GL32695836, GL30627181, GL30611530, GL31054645, GL23286944, GL29980996, GL25125247, GI 22164097, GI 30577010, GI 32376644, GI 32408513, GI 30617369, GI 31894409, GI 30608565, GI 32386094, GI 23474084 GL29518469, GL30147852, GL30159105, GL30726127, GL30738221, GL32646668, GL30719984, GL32373304, GL31009148, GL30991297, GL32439111, GL32421873, GL32562381, GL31236953, GL31252143, GL28840051, GL28840173, GL23525450, GL23928265, GL31925238, GL31935544, GL32545176, GL29412267, GL32264727, GL30881922, GL29787209, GL29794583 GL30683725, GL30670771, GL32503722, GL32466697, GL30459185, GL33144841, GL32463828, GL31331125, GL32429365, GL29800280, GL29816693, GL32640499, GL32519669, GL30461555, GL30482015, GL33520265, GL30060201, GL30048623 GL29913309, GL29927008, GL32606506, GL30620152, GL32469605, GL31667418, GL31673247, GL31509135, GL31513466, GL32631472. GL32534616. GL32551257. GL24960905. GL32527931. GL30550113. GL32520719. GL32577724. GL32581737 GL30472654, GL32349747, GL31777520, GL31770082, GL32044820, GL31603185, GL32556599, GL31641553, GL30462167 GL31551692, GL31320029, GL30459480, GL31748785, GL31809714, GL31692422, GL31528617, GL31811707, GL31316303, GL32354123 GL32434114 GL31814280 GL30458037 GL27805253 GL30478029 GL31399362 GL31950970 GL31414395 GL30655543, GL30632529, GL30460168, GL31420814, GL31448521, GL30714261, GL31365973, GL30961057, GL31578384, GL30690978, GL31577632, GL32551950, GL32556754, GL32537568, GL32556702, GL32566246, GL34006829, GL30181780, GL29629948, GL29464482, GL32524628, GL32510166, GL31675678, GL31662710, GL32405261, GL32384367, GL30328533 GL30343840, GL33783437, GL30370706, GL30377539, GL30677441, GL32494949, GL30444047, GL34223988, GL33196089 GL32252831, GL32251372, GL29324358, GL29306399, GL33106568, GL30614075, GL32229334, GL32215445, GL30499868 GL30498400, GL30725934, GL31830957, GL32710842, GL28404100, GL28382703, GL30742820, GL32404796, GL30757893, GL32318621, GL32383570, GL32338319, GL22011407, GL32580767, GL30692755, GL30715030, GL31023082, GL32241617, GL32703581, GL32542425, GL32256530, GL32249575, GL30452069, GL32404056, GL30484269, GL32382123, GL32423224 GL32439483, GL32453793, GL30557188, GL30598915, GL30579410, GL31769701, GL31777207, GL32416946, GL30441909 GL30448503, GL31382284, GL32061814, GL32303819, GL23848400, GL29464152, GL30595259, GL30584355, GL32224439 GL32218507, GL25988595, GL22871410, GL27861899, GL32204582, GL32228736, GL30483239, GL32471350, GL32448031 GL31620356, GL31624391, GL31059518, GL31019387, GL31125310, GL31086268, GL32061673, GL32260394, GL31934166, GL31699401, GL31912664, GL31700298, GL30459496, GL30472062, GL30426740, GL30501731, GL32448924, GL33190519, GL30614922, GL30447418, GL32426761, GL32440350, GL30658507, GL30645273, GL32597707, GL30457580, GL30483152, GL30499043, GL30492007, GL29324070, GL29305950, GL30678242, GL30635700, GL30656830, GL30666769, GL30682993 GL32091488. GL32096553. GL32228422. GL32204147. GL30420336. GL30407686. GL32283755. GL32274399. GL31475109. GL31490302, GL32246962, GL32254942, GL32702791, GL31608983, GL31623999, GL29467606, GL30530043, GL32364478, GL32330538, GL32338084, GL23338437, GL31791056, GL31797742, GL23341096, GL23363707, GL31710326, GL31726319 GL32599685, GL33496290, GL33496638, GL30460111, GL30483237, GL30654837, GL30647170, GL31246285, GL31250941, GL31353218, GL30634919, GL30501176, GL30512185, GL32537783, GL32552079, GL26985352, GL33537007, GL23430121 GL29656773, GL32563587, GL32699758, GL30698522, GL30711720, GL32709576, GL31874575, GL32224617, GL32218692, GL31873777, GL23291332, GL32520895, GL32493529.

लिलाव हा ''जिथे आहे तसे'', ''जसे आहे तसे'' आणि ''जेवढे आहे तेवढे'' या तत्वावर केला जाईल आणि आयआयएफएल द्वारे कोणत्याही प्रकारे सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता, शुद्धता, कॅरेट, वजन किंवा मूल्यांकनाचे प्रतिनिधीत्वं केले जाणार नाही. आयआयएफएल स्वतःहन, लिलाव पुढे ढकलू किंवा रद्द करू शकेल, लिलावाच्या यादी मधून एखाद्या खात्याचे नाव वगळण्याचा अधिकार देखील आयआयएफएल कडेच असेल आणि हे करताना त्याकरिताची पुर्वे सूचना, करण्यामागची कारणे, एखाद्या बोलीचा स्वीकार किंवा रद्वीकरण केल्याची कारणे देण्याची कोणतीही आवश्यकता नसेल. धकबाकी असलेल्या ऋणकोंची यादी, त्यांनी जमा केलेले दागिने आणि इत्तर तपशील हा संबंधित शाखांमध्ये दिलेला असेल. अयशस्वी कर्जदारांकडे हा पर्याय आहे की त्यांनी अद्ययावत व्याज आणि सर्व लागू शुल्कांसह संपूर्ण धकबाकीची परतफेड करावी जेणेकरून ही नोटीस प्रकाशित झाल्यानंतरही त्यांचे कर्ज खाते बंद करण्याचा किंवा नियमित करण्याचा पर्याय असतो परंतु कोणत्याही परिस्थितीत लिलावाच्या तारखेपर्यंतच हे शक्य आहे. यात ते अयशस्वी झाल्यास सोन्याचे दागिने विकले जातील आणि थकबाकी (असल्यास) व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल. ही सचना छापून आल्यानंतर जर एखाद्या ऋणकोने आपल्या कर्जाचा व्यवहार पूर्ण केला किंवा आपली थकबाकी भक्तन कर्ज खाते बंद केले. तर त्याला या सूचनेच्या छपाईचा संपूर्ण खर्च मात्र उचलावा लागेल. ऋणकोंना आपल्या बँक खात्यांचा तपशील शाखेकडे जमा/अद्ययावत करण्याची विनंती केली जाते आहे जेणेकरून लिलाव प्रक्रियेमधन निघालेला परतावा असल्यास तो जमा करता येऊ शकेल.

तपशीलवार माहिती, अटी आणि नियम जाणून घेण्याकरिता कृपया आयआयएफएल फायनान्स लिमिटेडच्या नजिकच्या शाखेशी संपर्क साधा



रोड, कुर्ला पश्चिम, मुंबईप्रतिवादी 800000. प्रति. उपरिनामित मयत प्रतिवादी क्र. १ चे सर्व अज्ञात कायदेशीर वारस. ज्याअर्थी, उपरिनामित वादींनी प्रतिवादींविरुद्ध वरील वाद दाखल करून त्यांत विनंती केली की, प्रतिवादींना खोली क्र. ११ व १२, बिल्डिंग क्र. १, मसरानी मॅन्शन, हलाव पूल रोड, कुर्ला पश्चिम, मुंबई - ४०००७० या वादग्रस्त जागेचा रिकामा आणि शांततापूर्ण कब्जा सुपुर्द करण्याचे निर्देश द्यावेत आणि वादात विनंती केलेल्या अशा अन्य आणि पुढील अनुतोषांसाठी आणि ज्याअर्थी वादींनी निशाणी क्र. ८मध्ये ठामपणे सांगितले आहे की, २४ एप्रिल, २०१८ दिनांकित बेलिफच्या अहवालानुसार प्रतिवादी क्र. १ यांचे निधन झाले आहे म्हणून मयत प्रतिवादी क्र. १ यांचे वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी म्हणून जे दावा करू इच्छितात त्या सर्व व्यक्तींना सूचना देण्यात येत की, त्यांनी

दिलेल्या प्राधिकृत वकिला मार्फत न्यायालय खोली क्र. १७, ५ वा मजला, न्यू ॲनेक्स बिल्डिंग, लघुवाद न्यायालय, एल. टी. मार्ग, मुंबई - ४००००२ येथील पीठासीन, सन्माननीय न्यायाधीशांसमोर हजर राहून, इच्छा असल्यास न चुकता निशाणी क्र. ८ वर त्यांचे उत्तर सादर करावे, कसूर केल्यास, नामदार न्यायालयाकडून नामदार न्यायालयास योग्य वाटतील असे आदेश पारित केले जातील. तुम्ही सदर वादाची आणि अर्ज निशाणी ८

येऊन १८ डिसेंबर, २०२४ रोजी दु.

२.४५ वा. व्यक्तीशः किंवा रितसर निर्देश

ची प्रत ह्या नामदार न्यायालयाच्या न्यायालय खोली क्र. १७ मधून मिळवू शकता

न्यायालयाच्या शिक्क्याने ह्या २२ नोव्हेंबर, २०२४ रोजी दिले. सही/-प्रबंधक

स्वाक्षरीकर्ता/

अधिकृत स्वाक्षरीकर्ता

आयआयएफएल फायनान्स लिमिटेड

तारीख: १८.१२.२०२४ स्थळ: ठाणे